



सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक-अ-मध्य उप-विभाग

वर्ष १०, अंक ८]

मंगळवार, फेब्रुवारी २०, २०२४/फाल्गुन १, शके १९४५

[पृष्ठे ४, किंमत : रुपये २६.००

असाधारण क्रमांक ८

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम यांखालील (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त) आदेश व अधिसूचना.

नगरविकास विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २० फेब्रुवारी २०२४.

उद्घोषणा

महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५.

क्रमांक व्हिआयपी-२०२३/प्र.क्र.३१/नवि-१८.—ज्याअर्थी, शासनाने महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४०) (यात यापुढे ज्याचा उल्लेख “उक्त अधिनियम” असा करण्यात आला आहे.) याचा कलम ३ मधील पोट-कलम (२), (२क) आणि (३) च्या तरतुदीनुसार शासन अधिसूचना, नगरविकास विभाग, क्र. एमयुएन- २०१४/प्र.क्र.९९/नवि-१८, दिनांक १४ जुलै, २०१६ अन्वये भंडारा जिल्ह्यातील “साकोली नगरपरिषद” या नावाने नगरपरिषद घटीत करण्यात आली होती ;

आणि ज्याअर्थी, साकोली नगरपरिषदेने सर्वसाधारण सभा ठराव क्र. २९, ९ मार्च, २०१७ अन्वये ठराव पारित करून साकोली नगरपरिषदेच्या नावात बदल करून “साकोली-सेंदूरवाफा नगरपरिषद” असे करण्यास सभेने मंजूरी दिली आहे ;

आणि ज्याअर्थी, साकोली नगरपरिषदेच्या नावात बदल करून “साकोली-सेंदूरवाफा नगरपरिषद” असे करण्याच्या दृष्टीने उक्त अधिसूचनेमध्ये सुधारणा करणे महाराष्ट्र शासनाला इष्ट वाटते ;

आणि त्याअर्थी, महाराष्ट्र शासन याद्वारे, उक्त अधिनियमाच्या कलम ३ मधील पोट-कलम (२), (२क) व (३) यासह सर्वसाधारण वाक्खंड अधिनियम, १९०४ (१९०४ चा १) चे कलम २१ द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून साकोली नगरपरिषदेच्या नावात बदल करण्याच्या दृष्टीने, अधिसूचना काढण्याचा आपला हेतू घोषित करीत आहे.

२. उक्त उद्घोषणेला आक्षेप घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने, ही उद्घोषणा महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून तीस दिवसांच्या कालावधीत जिल्हाधिकारी, भंडारा, एम.एस.ई.बी. कॉलनी, गणेशपूर, भंडारा ४४१ ९०४ यांच्याकडे त्याची लेखी कारणे सादर करणे आवश्यक असेल.

३. उक्त कालावधीमध्ये प्राप्त झालेल्या अशा कोणत्याही आक्षेपावर शासनाकडून विचार करण्यात येईल.

(१)

नगरविकास विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २० फेब्रुवारी २०२४.

प्रारूप अधिसूचना

महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५.

व्हिआयपी-२०२३/प्र.क्र.३१/नवि-१८.—ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४०) (यात यापुढे ज्याचा उल्लेख “उक्त अधिनियम” असा करण्यात आला आहे.) याचा कलम ३ च्या पोट-कलम (२), (२क) व (३) यासह सर्वसाधारण वाक्खंड अधिनियम, १९०४ (१९०४ चा १) चे कलम २१ द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून शासन उद्घोषणा, नगरविकास विभाग, क्र. व्हिआयपी-२०२३/प्र.क्र.३१/नवि-१८, दि. २० फेब्रुवारी, २०२४ **महाराष्ट्र शासन असाधारण राजपत्र**, भाग-१-अ, दिनांक २० फेब्रुवारी, २०२४ याद्वारे प्रसिध्द करून आपला हेतू घोषित करण्यात आला होता ;

आणि ज्याअर्थी, प्राथमिक उद्घोषणा, नगरविकास विभाग, क्र. व्हिआयपी-२०२३/प्र.क्र.३१/नवि-१८, दिनांक २० फेब्रुवारी, २०२४ स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिध्द करण्यात आली ;

आणि ज्याअर्थी, अधिसूचनेत नमूद कालावधीत जिल्हाधिकारी, भंडारा यांच्याकडे प्राप्त झालेल्या आक्षेपांचा शासनाकडून विचार करण्यात आला ;

आणि त्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम ३ मधील उप-कलम (२), (२क) आणि (३) यासह कलम २१ सह सर्वसाधारण वाक्खंड अधिनियमाच्या २१ याद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा आणि इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे शासकीय अधिसूचना, नगरविकास विभाग, क्रमांक एमयुएन-२०१४/प्र.क्र.९९/नवि-१८, दिनांक १४ जुलै, २०१६ यामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करीत आहे :—

उक्त अधिसूचनेत, प्रस्तावनेतील, अशा दोन्ही ठिकाणी जेथे “साकोली नगरपरिषद” असे शब्द नमूद केले आहेत, त्यामध्ये “साकोली-सेंदुरवाफा नगरपरिषद” असा बदल राहील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

अनिरुध्द व्यं. जेवळीकर,
शासनाचे उप सचिव.

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 20th February 2024.

PROCLAMATION

MAHARASHTRA MUNICIPAL COUNCILS, NAGAR PANCHAYATS AND INDUSTRIAL TOWNSHIPS ACT, 1965.

No.VIP-2023/C.R.31/UD-18.—Whereas the Government of Maharashtra, *vide* Notification, Urban Development Department, No. MUN. 2014/C.R.99/UD-18, dated the 14th July 2016, issued in pursuance of sub-sections (2), (2A) and (3) of section 3 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah. XL of 1965) (hereinafter referred to as “the said Act”), constituted a Municipal Council named as “the Sakoli Municipal Council” ;

And whereas, Sakoli Municipal Council in its General Body Meeting held on the 9th March 2017 has passed resolution No. 29, and approved to change the name of “the Sakoli Municipal Council” to “ the Sakoli-Sendurwafa Municipal Council” ;

And whereas, the Government of Maharashtra considers it expedient to amend the said notification with a view to change the name of the Sakoli Municipal Council to Sakoli-Sendurwafa Municipal Council;

Now, therefore, the Government of Maharashtra, hereby announces its intention to issue a notification in exercise of the powers conferred by sub-sections (2), (2A) and (3) of section 3 of the said Act read with section 21 of the General Clauses Act (I of 1904), with a view to change the name of the Sakoli Municipal Council.

2. Any person who entertains any objection to the said notification, is hereby required to submit the same in writing with the reasons therefor, to the Collector, District Bhandara, MSEB Colony, Ganeshpur, Bhandara, Maharashtra 441 904 within a period of thirty days, from the date of publication of this Proclamation in the *Maharashtra Government Gazette*.

3. Any such objection which may be received during the said period will be considered by the Government.

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 20th February 2024.

DRAFT NOTIFICATION

MAHARASHTRA MUNICIPAL COUNCILS, NAGAR PANCHAYATS AND INDUSTRIAL TOWNSHIPS ACT, 1965.

No.VIP-2023/C.R.31/UD-18.—Whereas, by the Government Proclamation, Urban Development Department, No.VIP-2023/C.R.31/UD-18, dated 20th February, 2024 published in the *Maharashtra Government, Gazette*, Part-I-A, Extraordinary, Central Division Supplement, dated the Government of Maharashtra had announced its intention to issue a notification, in exercise of the powers conferred by sub-sections (2), (2A) and (3) of section 3 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah. XL of 1965) read with section 21 of the General Clauses Act (I of 1904), with a view to change the name of the 'Sakoli Municipal Council' in Bhandara District;

And whereas, the Government Proclamation, Urban Development Department, No.VIP-2023/C.R.31/UD-18, dated the 20th February 2024 was published in the local newspaper;

And whereas, the objections and suggestions received by the Collector, Bhandara District, pursuant to the said Proclamation have been considered by the Government;

Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-sections (2), (2A) and (3) of section 3 of the said Act read with section 21 of the General Clauses Act and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby amend the Government Notification, Urban Development Department, No. MUN. 2014/C.R.99/UD-18, dated the 14th July 2016, as follows, namely :—

In the said notification, in the preamble, for the words "the Sakoli Municipal Council" at both the places where they occur, the words "the Sakoli-Sendurwafa Municipal Council" shall be substituted.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

ANIRUDDHA V. JEWLIKAR,
Deputy Secretary to Government.